

मुलचेरा, जि. गडचिरोली येथील आदिवासी  
मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारत बांधकामाच्या  
अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत..

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : आवबां-२०१२/प्र.क्र.३९/ का. १२

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १९ मार्च, २०१२.


वाचा :- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक शाआवबां २०१०/प्र.क्र.३२/का.८(२),  
दिनांक २०.१.२०१२.

**प्रस्तावना** : आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उपरोक्त पत्रान्वये सादर केलेल्या मुलचेरा, जिल्हा-  
गडचिरोली येथे ७५ विद्यार्थी क्षमतेच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारत बांधकाम  
करण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.  
**शासन निर्णय** : मुलचेरा, जि.गडचिरोली येथे ७५ विद्यार्थी क्षमतेच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृह  
इमारत बांधकाम करण्यासाठी **रुपये २,२२,२७,५५९/- ( अक्षरी रुपये दोन कोटी बावीस लाख सत्तावीस  
हजार पाचशे एकोणसाठ फक्त )** इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास खालील अटीच्या अधीन राहून  
प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

- १) सदर बांधकामाची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी.
- २) मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजूरी घेऊनच बांधकाम सुरु करावे.
- ३) इमारत बांधकाम सुरु करण्यापुर्वी बांधकामासाठी आवश्यक असलेली जमीन विभागाच्या ताब्यात  
असण्याची खात्री करण्यात यावी.
- ४) डोंबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतुदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करूनच  
काम हाती घ्यावे.
- ५) सदर वसतिगृहाच्या बांधकामाची प्रगती दर्शविणारी डिजीटल छायाचित्रे दर महिन्याच्या १० तारखे-  
पूर्वी tddcamp@gmail.com या Email Id वर शासनास दरमहा पाठविण्याची जबाबदारी  
अधिक्षक अभियंता, गडचिरोली व अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांची राहिल.
- ६) सदर बांधकामाचा खर्च मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ९६, दिनांक ६.३.२०१२  
अन्वये प्राप्त सहमतानुसार आणि शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक-विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/  
विनियम, दिनांक १५.५.२००९ मधील भाग पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार  
प्रशासकीय विभागांना प्रत्यापित केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध  
करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१२०३१९१२०४३६३३६००१ असा आहे.  
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( डॉ. रमेशचंद्र सागर )  
प्रधान सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञंयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर.

अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, गडचिरोली, जि. गडचिरोली.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलापल्ली, जि. गडचिरोली .

जिल्हा कोषागार अधिकारी, गडचिरोली.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुलचेरा, जि. गडचिरोली.

उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अलापल्ली, जि. गडचिरोली.

सह सचिव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

आदिवासी विकास विभाग, (कार्यासन ६), मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का.१२)